



## द्राक्षबागेतील खरड छाटणी

- ५) वाढीचा जोम यावेळी जास्त असल्यामुळे  $7+5+3$  पाणांच्या (सबकेन केल्यास) तसेच सरळ काडी असल्यास  $15$  पाने अवस्थेत वाढ थांबवणे गरजेचे असते. तेव्हा शेंडा पिंचींग व सीसीसीची फवारणी  $500-1000$  पीपीएम या प्रमाणे करावी.

### काडीची परिपक्वता

- १) ही अवस्था  $61-90$  दिवसांची असते. या अवस्थेत डोळ्यांमध्ये घडाचा आकार वाढतो. सलफेट ऑफ पोटेंश  $87$  कि.ग्रॅ./एकर छाटणीच्या  $60$  दिवसानंतर तसेच  $12$  कि.ग्रॅ. मॅग्नेशियम सलफेटची  $80$  व्या दिवशी वेलीला उपलब्धता करून घ्यावी.



परिपक्व झालेली काडी

- २) या अवस्थेत बाष्णीभवनाचा वेग कमी असतो. पाण्याची उपलब्धता  $1820$  लिटर/एकर/दिवस ( $3.25$  मि.मी. बाष्णीभवना करता) वेलीला करून घ्यावी.
- ३) पाऊस वाढल्यास पाण्याची गरज पडणार नाही.
- ४) नवीन फूटी वेलीवर वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- ५) पाऊस नसलेल्या काळात  $1380$  लिटर/एकर/दिवस या प्रमाणे पाणी द्यावे.
- ६) मिलीबग्चा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता खोडाची साल काढून घ्यावी. डायक्लोन्हास  $2$  मि.ली./लिटर + निम आॅइल  $5$  मि.ली./लिटर +

फिश आॅइल  $2$  मि.ली./लिटर ने ओलंड्यावर व तसेच खोडावर लाऊन घ्यावे.

- ७) खोडाच्या बुंध्यापासून  $1$  फुट अंतरावर व तसेच स्टे वायर व लोखंडी पोलच्या भोवती  $3-4$  इंच जाडीची मॅलथिअॅनची रिंग तयार करावी.

- ८) भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता सल्फरयुक्त बुरशी नाशकाची  $2$  ग्रॅ./लिटर प्रमाणे फवारणी करावी.



भुरी रोगाचा प्रादुर्भाव

- ९) पावसाळी वातावरणात करपा रोगांची संभावना असते. तेव्हा कार्बोडाइमी  $1$  ग्रॅ. + ब्ल्यू कॉपर  $2$  ग्रॅ./लिटर ची फवारणी करावी.



नवीन बागेची खरड छाटणी

#### विस्तार माहिती पत्रिका क्र. : ३४

##### तांत्रिक माहिती :

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. जे. शर्मा, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. एस. डी. सावंत, डॉ. एन. एस. कुलकर्णी, डॉ. पी. जी. अडसूळे आणि श्री. प्रविण बी. तावरे

##### प्रकाशक :

डॉ. पी. जी. अडसूळे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे - ४१२ ३०७

जानेवारी : २०१०

किंमत : रु. १०

##### अधिक माहितीकरता संपर्क :

##### संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र

पो. बॉ. क्र. ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे-४१२ ३०७. महाराष्ट्र (भारत)

फोन : ०२०-२६९१४२४५/५५७३/५५७४ • फैक्स : ०२०-२६९१४२४६

ईमेल : dirnrcg@gmail.com • वेबसाईट : <http://nrcgrape.nic.in>

Printed at : Flamingo Business Systems, Tel. : 24214636. Email : flaminbs@vsnl.com



## राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे

पो. बॉ. नं. ३, मांजरी फार्म पो. आ०., सोलापूर रोड, पुणे - 412 307. महाराष्ट्र (भारत)



आपल्या भागात असलेल्या समशितोष्ण वातावरणात द्राक्षवेलीची वाढ ही वर्षभर जोरात होत असते. ही वाढ अशीच होऊ दिल्यास फलधारकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण बागेत दोन वेळा छाटणी घेतो. फलकाढणी झाल्यानंतर लगेच खरड छाटणी घेतली जाते. ओलांड्यावर फक्त एक डोळा राखुन जुनी काढी पूर्णपणे काढून टाकण्याच्या प्रक्रियेला खरड छाटणी असे म्हटले जाते. खरड छाटणीच्या व्यवस्थापनावर जवळपास ८०% घडनिर्मीती व चांगल्या दर्जाचे उत्पादन अवलंबून असते. याकरीता खालील गोष्टींची पूरता करणे गरजेचे आहे.

## छाटणीपूर्व कार्यवाही

- द्राक्षवेलीवर चांगल्या दर्जाचा घड तयार होण्याकरीता लागाणरे अन्नद्रव्य हे वेलीमधूनच वापरले जाते. त्यामुळे वेल अशक्त झाली असेल. तेहा, फल काढणी ते खरड छाटणी मध्ये १५-२० दिवसाचा कालावधी असावा ज्यामुळे वेलीची झिज भरून निघेल.



छाटणीपूर्वी चारी घेणे

- वेलीची झिज भरून निघण्याकरीता एक दिवसाआड पाणी व थोडेफार नत्र सुरु असावे.
- दोन वेलीमध्ये बुंध्यापासून ९ इंच सोडून ३ ते ४ इंच खोल अशी २ फुट रुंद चारी घ्यावी. यामुळे बन्याच मूळ्या तुटतील व नवीन पांढरी अशी कार्यक्षम मूळी तयार होईल.
- या चारीमध्ये २ घमेली शेणखत, २५०-३०० ग्रॅम सुपर फॉस्फेट व मागील हंगामातील देठाच्या पृथःकरणानुसार सुक्ष्म अन्नद्रव्य टाकावे व त्यानंतर चारी झाकून घ्यावी.

## खरड छाटणी घेणे

- ओलांड्यावरील सर्वच जुन्या काड्या १ डोळा राखून काढून टाकाव्यात.
- ओलांडा खराब झाला असल्यास याच वेळी खराब झालेला भाग कापून घ्यावा व नवीन ओलांडा तयार करावा.

३) छाटलेल्या सर्व काड्या रोगप्रस्त असल्यास एका ठिकाणी गोळा करून जाळून टाकाव्यात अथवा खड्ड्यामध्ये बोर्डोची १% ची फवारणी करून मातीमध्ये पूरवून घ्याव्यात. या काड्या अर्धवट कुजल्यानंतर दूसऱ्या हंगामात बोदामध्ये टाकल्यास नवीन मुळी तयार होण्यास मदत होईल.

४) छाटणीनंतर ओलांड्यावर राखलेल्या डोळ्यावर १.५% हायड्रोजन सायनामाईड (३० मि.ली./लि. पाणी) चे पेस्टिंग करावे.

५) छाटणीच्या दुसऱ्या दिवशी बोर्डो मिश्रणाची (१%) फवारणी घ्यावी.

६) बागेत नत्राचा व पाण्याचा वापर सुरु करावा.



छाटणी पूर्वीची बाग



खरड छाटणी

## फूटी निघणे व वाढ होणे

१) वातावरणातील तापमानानुसार खरड छाटणीनंतर डोळे फुटण्याकरिता ८ दिवस (स्वमुलावरील वेल) ते १५ दिवस (खुंटावरील वेल) कालावधी लागू शकतो.

२) खरड छाटणीच्या ६ ते ७ व्या दिवशी डोळे फुगतात. यावर उडद्या नावाच्या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही किड डोळा पोखरून नवीन निघणारी फूट नष्ट करते. तेहा इमिडाक्लोप्रिड ०.४ मि.ली./लि. किंवा लॅम्डा सायलोश्निन ०.५ मि.ली./लि. ची फवारणी करावी.

३) नवीन फूट निघाल्यानंतर वाढीचा जोम फारच जास्त असुन सात दिवसात पाच पाणाची अवस्था आढळून येईल.

४) पाच पाणाच्या अवस्थेत सीसीसीची ५०० पीपीएम ने फवारणी करावी यामुळे वाढ नियंत्रणात राहील व काढी ओलांड्यावर सरळ राहून प्रत्येक डोळ्यावर सारख्या तित्रतेचा सुर्यप्रकाश मिळण्यास मदत होईल.



फूटी मागे पुढे निघणे



एकसारख्या फूटी

५) पाण्याची उपलब्धता १२,६५० लिटर/एकर/दिवस (७.५३ मि.मी. बाष्णीभवन) प्रमाणे वेलीला करावी. फूटींची विरळणी सुधा याच वेळेस करून घ्यावी. साधारणत: १ फूट ही १.५ ते २.० वर्गफुट क्षेत्रफलाकरीता ठेऊन बाकीच्या फूटी काढून टाकाव्यात. शक्यतोवर एकसारख्या जाडीच्या फूटी राखाव्यात.

६) फूटीच्या वाढीचा जोम जर जास्त असल्यास ९ पाणांच्या अवस्थेत ७ पाणांवर पिंचींग करून सबकेन करावे अन्यत: १०-११ पाणांवर पिंचींग करून सरळ काढी ठेवावी.

७) सबकेन केल्यास ७ + ५ पाणांच्या अवस्थेत सीसीसीची ५०० पीपीएमची फवारणी करावी.

## वेलीची घडनिर्मीतीची अवस्था

१) डीएपीची (१८:४६:०) १८० कि.ग्रॅ./एकर या प्रमाणे वेलीला उपलब्धता करून घ्यावी.

२) पाण्याची उपलब्धता २६३० लिटर/एकर/दिवस या प्रमाणे करावी.

३) वेलीला पालाशची उलब्धता (३० ते ५० दिवसाच्या कालावधीत) ८७ कि.ग्रॅ./एकर या प्रमाणे तसेच ८-१० दिवसा नंतर मँगेशीयम सलफेट ८ कि.ग्रॅ./एकर या प्रमाणे.

४) खरड छाटणीनंतर ४० व ५० व्या दिवशी १० पीपीएमची ६ बीएची फवारणी करावी. याचसोबत ४५ व्या दिवशी ५० पीपीएम युरासिलची फवारणी करावी.



वेल घड निर्मितीच्या अवस्थेत